MAN

MAN INDUSTRIES (INDIA) LIMITED

CIN : L99999MH1988PLC047408 Registered Office : Man House, 101, S. V. Road, Opp. Pawan Hans, Vile Parle (W), Mumbai-400 056 ■ Website: www.mangroup.com ■ Email: investor.relations@maninds.org ■ Tel. No.: 022 6647 7500 ■ Fax No.: 022 6647 7600

The company has received a request from the below mentioned shareholder(s) fo issue of Duplicate Share Certificate in lieu of original share certificate(s) of ₹ 5/- lost / misplaced. The company shall proceed to issue Duplicate Share Certificate in their favour if no objection is received within 21 days from the date of this notice.

١	Name of the Shareholders	Folio No.	Cert. No.	Dist. No.	No. of Shares
١	DEEPIKA RAJENDRA SHAH	D25234	1062	370405-370604	200
١			For M	an Industries (Ind	dia) Limited
ı					sd-
	Place: Mumbai				Jatin Shah
ı	Date : March 31, 2021	C	Company Se	cretary & Complia	ance officer
•					Rameshwar Medi

ANNEXURE 3D FORM NO LIRC 2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014]

.Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application has been made to the Registrar at Mumba Maharashtra that JITO MUMBAI GOREGAON CHAPTER a Society/Trust may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a Section Company "JAIN INTERNATIONAL TRADE ORGANISATION GOREGAON CHAPTER" (JITO Goregaon Chapter)

2. The principal objects of the company are as follows:

a) To be and act and serve as an Association of Persons who adopt Tenets of Truth Non Violence and Compassion towards all living beings as a way of life to serve the Society, our Nation and the world wherein Truth and Justice pervade all walks of life social, commercial and personal and wherein people of different cultures live in peace and harmony with one another and by bringing them together with a view to increase gainful employment of the youth through expansion of services for national an nternational markets thereby raising living standard of society at large

b) To encourage, conduct and support activities leading to Universal Spiritua Upliftment of the Society at large as preached by the Tirthankar Bhagwants and Gods. c) To promote, manage, establish, maintain, encourage, organize and assist in the development and promotion of education which will empower the individual to lead th life in accordance with Truth and high Morality at all levels through setting up / helpin educational programs covering all fields either directly or through establishing trusts of other bodies.

d) To initiate, encourage, conduct and support all activities leading to General Publi Utility for social welfare, cultural upliftment, better health care and economi empowerment of the society at large.

3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed compan may be inspected at the office at JITO Mumbai Goregaon Chapter, Shop No 5, Radh Dalvi Nagar, C. P. Road, Kandivali East, Mumbai 400101.

1. Notice is hereby given that any person objecting to this application may communicat their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office. Sd/

Dated this 31st Day of March 2021

Chairman / Chief Secretary



Hexaware Technologies Limited

Regd. Office: Bldg 152, Millennium Business Park, Sector III, A Block, TTC Industria Area, Mahape, Navi Mumbai - 400 710. Phone: 022-4159 9595; Fax: 022-4159 9578 Website: www.hexaware.com; E-mail: Investori@ hexaware.com CIN: L72900MH1992PLC069662

NOTICE

Notice is hereby given that pursuant to the applicable provisions of Companies Act, 2013 and rules made there under and Circular dated January 13, 2021 read with circular dated May 5, 2020, circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 issued by Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars"). the 28th Annual General Meeting ("AGM") of Hexaware Technologies Limited is scheduled to be held on Thursday, April 22, 2021 at 9.00 a.m. IST through video conferencing ("VC")/ other audio visual means ("OAVM") without physical presence of members of the Company at common venue to transact the business as set out in Notice of the Meeting.

The Annual report for the financial year ended December 31, 2020 including Notice convening the 28th Annual General Meeting has been sent to those members electronically whose e-mail id's are registered with the Depository participant or the Company in accordance with Circular dated January 13, 2021 read with circular dated May 5, 2020, circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 issued by Ministry of Corporate Affairs.

The Notice of 28th Annual General Meeting and Annual report are also available on the website of the Company at www.hexaware.com and on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility) i.e. www.evoting.nsdl.com

The relevant documents pertaining to the items of the business to be transacted at the AGM are available for inspection in electronic mode by the Members between 11.00 a.m. and 1.00 p.m. from Monday to Friday, from the date hereof upto the date of the Meeting by sending an email to Investori@hexaware.com

In compliance with the provisions of section 108 of the Act and the Rules framed thereunder, the Members are provided with the facility to cast their vote electronically, through the remote e-voting services provided by NSDL on all resolutions set forth in this Notice. The e-voting period commences on Monday, April 19, 2021 (9:00 am) and ends on Wednesday, April 21, 2021 (5:00 pm), voting through electronic mode shall not be permitted beyond 5:00 pm on April 21, 2021.

The voting facility through electronic voting system shall be made available during the AGM and members attending the meeting through VC who have not casted their vote by remote e-voting shall be able to exercise their right during the meeting through electronic voting system. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The Members, whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners as on April 15, 2021 (cut off date) are entitled for e-voting on the Resolutions set forth in this Notice. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of Notice and holding Shares as on the cut off date, may obtain the login id and password by sending a request to evoting@nsdl.co.in

The members holding shares in physical mode whose email address are not registered with Company can update their email address by sending request letter at Investori@hexaware.com duly signed by registered member providing Folio No., Name of shareholder, email id, mobile number, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) or any document (such as Driving Licence, Bank Statement, Election Card, Passport). Members holding shares in demat mode whose email address are not registered are requested to update their email id with Depository Participant (DP).

Please refer Notice of 28th Annual General Meeting for the process of remote e-voting and voting through electronic voting system during AGM by the members holding shares in physical mode, demat mode and for those shareholder whose email address are not registered with the Company/Depository.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990/1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in. or contact Mr. Amit Vishal, Senior Manager or Ms. Sarita Mote, Deputy Manager, National Securities Depository Ltd., Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, at the designated email IDs: evoting@nsdl.co.in or at telephone nos. +91-22-24994360 or +91-22-24994545 who will also address the grievances connected with the voting by electronic means.

For Hexaware Technologies Limited

Date: 31/03/2021 Gunjan Methi Place: Navi Mumbai Company Secretary



Bokaro Power Supply Co. (P) Ltd.

(A Joint Venture of SAIL & DVC)
Hall No.: M-01, Old Administrative Building
Ispat Bhavan, Bokaro Steel City-827001(Jharkhand)
CIN No.: U40300DL2001PTC112074

Ref. No. : BPSCL/MM/20-21/Paper Advt./950 Dated : 27.03.2021						
SI. No.	SI. No. NIT No. / Date Description		BOD & Time			
1.	BPSCL/MM/20-21/PUR-221/	Procurement and Fixing of Ultra Molecular Weight Poly Ethylene (UHMWPE) Polymer	16/04/2021			
	NIT-976/861 dt. 20/03/2021	Liners for different RCC Hoppers.	at 12.15 Hrs			
2.	BPSCL/MM/20-21/C-186/	Annual Maintenance of Pumps, Rotary equipments, Exchangers, Filters, clarifiers, Injectors,	16/04/2021			
	NIT-977/846 dt. 19/03/2021	Valves, Acid Tankers of WCTP (CPP).	at 12.15 Hrs			
3.	BPSCL/MM/20-21/C-190/	Providing assistance in computer related jobs in various offices of Power Plant, BPSCL,	23/04/2021			
	NIT-978/888 dt. 23/03/2021	Bokaro Steel City.	at 12.15 Hrs			
4.	BPSCL/MM/20-21/C-191/	Assistance for Maintenance and Repair of Electrical Equipment belonging to TPP Boiler.	23/04/2021			
	NIT-979/908 dt. 24/03/2021		at 12.15 Hrs			
5.	BPSCL/MM/20-21/PUR-227/	Procurement of Hydrogen Gas for Cooling of Turbo Generators.	27/04/2021			
	NIT-980/946 dt. 27/03/2021		at 12.15 Hrs			
6.	BPSCL/MM/20-21/C-193/	Annual Maintenance Contract of Boiler with its Auxiliaries and Turbine Auxiliaries of unit	27/04/2021			
	NIT-981/948 dt. 27/03/2021	6 to 9.	at 12.15 Hrs			

TATA TATA POWER TATA Power Company

NOTICE INVITING TENDER (NIT) endors for the following packages (Two Part Bidding)

) Design, engineering, manufacturing, factory acceptance tes transportation to site, laying,installation and commissioning of 220 kV cables & accessories for Karanjade Reactor Proje (Package Reference CC21AA021).

b) Design, engineering, manufacturing, factory acceptance test transportation to site, laying,installation and commissioning of 220 kV cables & accessories for Borivali GIS Project (Package Reference CC21AA022).

3) Outline Agreement / Rate Contract of 2 years for supply of control cables (Package Reference CC21AA018).

1) Corrigendum to Tender issued vide advertisement publisher dtd. 04th February 2020 "Design, engineering, manufacturing factory acceptance test, transportation to site, obtaining statutory approvals, laying, supervision services for installation and commissioning of 110 kV Cables a Tata Power Carnac receiving station" (Package Refer

For detailed NIT, please visit Tender section on websit https://www.tatapower.com. Interested bidders to subm Tender Fee and Authorization Letter before **15:00 hrs Wednesday, 07th April 2021**. Also, all future corrigendum's if any to the said above tender will be informed on Tender section website https://www.tatapower.com only.

BSEL INFRASTRUCTURE REALTY LIMITED

CIN: L99999MH1995PLC094498

Regd. Office: 737, 7" Floor, The Bombay Oilseeds & Oils Exchange Premises
Co. op. Soc. Ltd., The Company Exchange, Plot No. 2, 3 & 4, Sector 19-A,
Vashi, Navi Mumbai-400 705.

Tel.: +91-22-6512 3124, Tele Fax: +91 22 2784 4401. Website: www.bsel.com NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 6 and 7 of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2009 (SEBI Delisting Regulations) and amendments made thereof, the Board of Directors of the Company at its meeting held on Tuesday, March 30, 2021 approved *inter alia*, a proposal for voluntary delisting of the Company's equity shares from National Stock Exchange of India (NSE). India Limited (NSE)

Necessity and Object of Delisting:

The equity shares of the Company are listed on BSE Limited ('BSE'), and The Nationa Stock Exchange of India Limited ('NSE').

The Company has undertaken an exercise for rationalization of compliance cost in relation to listing in both the stock exchange viz. NSE and BSE and benefits deriver there from. Accordingly, the Board of Directors of the Company at its meeting held or March 30, 2021 considered delisting of equity shares from one stock exchange i.e NSE in terms of SEBI Delisting Regulations.

In terms of SEBI Delisting Regulations, the Company has proposed the delisting of Company's shares from NSE, without giving any exit opportunity to its shareholders, since the equity shares of the Company will continue to remain listed at the BSE, the stock exchange having nationwide trading terminal. The shareholders of the Company shall continue to avail the benefits of the listing and trading on BSE

Post Delisting Capital Structure: There would be no change in Capital Structure of the Company post delisting as

For BSEL Infrastructure Realty Limited

Place: Mumba

Folio No Cert No No. of

Kirit Kanakiya Chairman & Directo

Name Of The



Godrej One, 4th Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway

Vikhroli (E), Mumbai 400 079. Tel: 25188010/20/30, Fax: 25188040 E-mail: investor.relations@godrejcp.com

CIN: L24246MH2000PLC129806 NOTICE is hereby given that the Company has received request from the following shareholders relating to transfer of shares in physical mode in terms of the SEBI Circula No. SEBI/HO/MIRSD/DOS3/CIR/P/2018/139 dated November 6, 2018:

Name Of The

		shares	Transfe	00	Transferee
0005298	0599283, 0574240, 502303		2nd Joint Holder	ROSHNI SADRI JAMSHED SADRI TRIBHUVAN TIWARI	JAMSHED SADRI
0000847	0500437, 573440, 599161		1st Holder 2nd Joint Holder 3rd Joint Holder	SHILPA SATISH NAIK SATISH DATTATRAY NAIK JAISWAL CHABHARAJ JAGAI	ASHISH SATISH NAIK

In case any person has any claims in respect of the said shares/any objection(s) for the transfer of such shares in favor of the above stated applicant(s), he/she/they should lodge their claim(s) or objection(s) within 30 days of the date of publication of this notice. If within 30 days from the date hereof, no claim is received by the Company in respect of the sai shares, transfers will be effected after due verification of documents

For Godrei Consumer Products Limited. V Srinivasar Place: Mumbai Chief Financial Officer & Company Secretary Date: 30/03/21

DEEPAK CABLES (INDIA) LIMITED (IN LIQUIDATION)

E-AUCTION

Sale of Asset under Insolvency and Bankruptcy Code, 2016 Date and Time of E-Auction: 21st April 2021 (11.00 AM to 12.00 Noon)

Sale of Asset owned by Deepak Cables (India) Limited (in Liquidation) (DCIL), being ir possession of the Liquidator appointed by the Hon'ble National Company Law Tribunal Bengaluru vide its order dated 4th July 2019. The said Asset will be sold on "AS IS WHERE IS ", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS"- BASIS and "NO RECOURSE BASIS" for recovery of debts under Insolvency and Bankruptcy Code, 2016.

The Sale will be done by the undersigned through the E-Auction platform of E-Procure

	chnologies Ltd- Auction Tiger at https://ncltauction.auctiontiger.net					
.ot Vo						
	Immovable Asset Non-agricultural land admeasuring 7.95 acres situated at M.S. Plot no. 1073(p), 1076 1077 & 1077/1085,	3.19 Crores	0.319 Crores			
	Mouza Dalki Dietriet Ibareuguda Odieba					

1. This Sale Notice shall be read with the Complete E-Auction Process Document containing details of the Asset, eligibility, E-Auction Bid Form, litigation details, updates about e-auction etc which is available at https://ncltauction.auctiontiger.net or car contact Liquidator at Email: ip@beleyur.com or M/s. E-procurement Technologies Ltd-Shri Praveen kumar Thevar at Email: praveen.thevar@Auctiontiger.ne /nclt@auctiontiger.net/support@auctiontiger.net phone:- 079-61200515/ +91 972

Bidders may note that Land situated at M.S. Plot no. 1073(p) and 1076 is free from litigation and land situated in Plot No. 1077 and 1077/1085 is undergoing litigation that are being sold together on "AS IS WHERE IS ", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE

Interested bidders are requested to submit the application along with EMD to the office of the Liquidator on or before 19th April 2021, 5.00 PM

Sd/- Ravindra Beleyu Date: 30th March 2021 E: ip@belevur.con Place: Bengaluru Mobile : +91 94481 46963

NOTICE

SBI MUTUAL FUND

Notice Cum Addendum to the Scheme Information Document / Key Information Memorandum of SBI - ETF Nifty Next 50

Change in Creation Unit Size

NOTICE is hereby given that in terms of enabling provisions of Scheme Information Document, it has been decided to increase the creation unit size of SBI - ETF Nifty Next 50 ("the Scheme"), an open-ended scheme tracking Nifty Next 50 index, from 5,000 units to 15,000 units with effect from April 01, 2021. Accordingly, the Authorised Participants / Large Investors can subscribe / redeem the units of the Scheme in creation unit size of 15,000 units and in multiples thereof directly with SBI Mutual Fund on all Business days at applicable NAV.

Investors are requested to take note of the above

All other terms and conditions of the Scheme remain unchanged. This addendum forms an integral part of the Scheme Information Document / Key Information Memorandum of the Scheme as amended from time to time

For SBI Funds Management Private Limited

Place: Mumbai Date: March 30, 2021

Business Standard

MUMBAI EDITION

Printed and Published by Sangita Kheora

on behalf of Business Standard Private

Limited and Printed at M/s. Dangat Media

Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC

ndustrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi

Mumbai, 400708 and M/s. Nai Dunia

23/4, 23/5, Sector-D, Industrial Area, J.K.

Road, Near Minal Residency, Bhopal

(M.P.)-462023. & Published at

H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp

Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai- 400013

Editor : Shyamal Majumdar

RNI NO: 66308/1996

Readers should write their feedback at

Fax: +91-11-23720201

For Subscription and Circulation

enquiries please contact:

Ms. Mansi Singh

Head-Customer Relations

Business Standard Private Limited.

H/4 & I/3, Building H,Paragon Centre, Opp

Birla Centurion, P.B.Marg, Worli

Mumbai - 400013

E-mail: subs bs@bsmail.in

or sms, REACHBS TO 57575

Overseas subscription

(Mumbai Edition Only)

One year subscription rate by air mail

INR 51765 : USD 725

DISCLAIMER News reports and feature articles i

Business Standard seek to present an unbiased pic

ure of developments in the markets, the corporat

world and the government. Actual development

can turn out to be different owing to circumstance beyond Business Standard's control and knowledge

Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by read

ers on the basis of reports and articles published in

he newspaper. Readers are expected to form the

siness Standard does not associate itself with o

ccepted in good faith and published by it. Any

claim related to the advertisements should be

nless explicitly stated otherwise, all rights reserve

by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing publication, reproduction, transmission or redissem-nation of the contents, in any form or by any

neans, is prohibited without the prior written co

ent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such

ohihited and unauthorised act by any person/leg

No Air Surcharge

ntity shall invite civil and criminal liabilities.

lirected to the advertisers concerned.

tand by the contents of any of the advertisement

own judgement.

Vinay M. Tonse **Managing Director & CEO**

Asset Management Company: SBI Funds Management Private Limited (A Joint Venture between SBI & AMUNDI) (CIN: U65990MH1992PTC065289) Trustee: SBI Mutual Fund Trustee Company Pyt. Ltd. (CIN: U65991MH2003PTC138496) Sponsor: State Bank of India Regd Office: 9th Floor, Crescenzo, C – 38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai – Tel: 91-22-61793000 • Fax: 91-22-67425687 • E-mail: partnerforlife@sbimf.com • www.sbimf.com

> Mutual Fund investments are subject to market risks. read all scheme related documents carefully.

SBIMF/2021/MAR/15

SHRIRAM SHRIRAM TRANSPORT FINANCE COMPANY LIMITED CIN: L65191TN1979PLC007874

Regd. Office: Sri Towers, Plot No. 14A, South Phase, Industrial Estate, Guindy, Chennai - 600 032. Corporate Office: "Wockhardt Towers", 3rd Floor, West Wing, C-2, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Tel No: +91 22 4095 9595 Fax: +91 22 4095 9597 Website: www.stfc.in

Communication to Shareholders regarding deduction of tax at source on dividend under relevant sections of the Income-tax Act, 1961 (Second Interim Equity Dividend 2020-21)

The Board of Directors at its meeting held on March 25, 2021 has approved and declared Second Interim Equity Dividend of ₹ 6/- (Rupees Six only) per Equity Share of face value of ₹ 10/- each for the Financial Year 2020-21. The dividend will be paid on April 16, 2021, to those members whose names appear on the Register of Members of the Company /beneficiary position of NSDL/CDSL (Depositories) as on April 06, 2021.

As per the Income-tax Act, 1961 ('the Act'), as amended by the Finance Act, 2020, dividends declared or distributed or paid by a Company on or after April 1, 2020 shall be taxable in the hands of the shareholders and the Company shall be required to deduct tax at source ('TDS') at the prescribed rates from the dividend to be paid to shareholders at the time of distribution or payment of dividend. The tax so deducted will be paid to the credit of the Central Government. The TDS rate would vary depending on the residential status of the shareholder and the documents submitted by them and accepted by the Company in accordance with the applicable provisions of the Act. Accordingly, the second Interim Equity Dividend will be paid after deducting applicable TDS, if any. The details in this regard, including requisite documents to be submitted for exemption from TDS for various categories of Shareholders, are available on the link https://www.integratedindia.in/ExemptionFormSubmission.aspx wherein shareholders are requested to upload the documents with the Registrar and Transfer Agent ('RTA') of the Company viz. Integrated Registry Management Services Private Limited latest by April 08, 2021. No communication on tax determination shall be entertained after the said date. Please note that in case shareholders had already sent the requisite valid documents to the Company/RTA before April 08, 2021 which is the cut-off date for submission of documents to determine tax liability for Second Interim Equity Dividend 2020-21, they are not required to re-submit the same. The Company had sent an email communication through (i) email to all the shareholders having their email ID's registered with the Company/Depositories and (ii) ordinary post to other shareholders explaining about the

withholding tax on second interim equity dividend to be paid to the shareholders at prescribed rates along with the necessary annexures.

Further details are also available on:

Place : Mumbai

Date: 30/03/2021

The Company website: https://bit.ly/3sNqXcg

BSE Limited website: https://bit.ly/3m692Ln

National Stock Exchange of India Limited website: https://bit.ly/3fwU4x3 By the Order of the Board of Directors of

SHRIRAM TRANSPORT FINANCE COMPANY LIMITED

Vivek Achwal **Company Secretary**

Mutual Funds Aditya Birla Sun Life Mutual Fund



Date: March 30, 2021

Place: Mumbai

ditya Birla Sun Life AMC Limited(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One World Center, Tower 1, 17th Floor, Jupiter Mill Compound, 841, S.B. Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013. Tel.: 4356 8000. Fax: 4356 8110/8111. CIN: U65991MH1994PLC 080811

Record Date for Dividend

NOTICE IS HEREBY GIVEN THAT, the Trustees of Aditya Birla Sun Life Mutual Fund have approved Monday, April 05, 2021*, as the Record Date for declaration of dividend subject to availability of distributable surplus on the Record Date, in the following schemes:

Name of the Schemes	Plans/Options	Quantum of Dividend per unit # on face value of ₹ 10/- per unit	NAV as on March 26, 2021 (₹)
Aditya Birla Sun Life Resurgent India Fund - Series 5	Regular Plan – Dividend Option		12.06
(A Close ended Equity Scheme)	Direct Plan – Dividend Option		12.58
	Regular Plan – Dividend Option	The entire distributable surplus at the time of	12.5572
Aditya Birla Sun Life Fixed Term Plan - Series OZ	Direct Plan – Dividend Option	maturity^ shall be distributed.	12.6248
(A Close ended Income Scheme)	Regular Plan – Quarterly Dividend Option		10.7390
	Direct Plan – Quarterly Dividend Option		10.7594

The NAV of the schemes, pursuant to pay out of dividend would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

#As reduced by the amount of applicable statutory levy. *or the immediately following Business Day if that day is a non-business day. ^Maturity of the said schemes is April 05, 2021.

All unitholders whose names appear in the Register of Unitholders / Beneficial owners under the dividend options of the said schemes as at the close of business hours on the Record Date shall be eligible to receive the dividend so declared.

For Aditya Birla Sun Life AMC Limited

(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund)

Sd/-**Authorised Signatory**

> Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

जाहार सूचना ान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील **बक आफ बडोदा, क्राफर्ड मार्कट**े

ज्यांचा पत्ता येथे दादा मंझील, तळ मजला, ६७/६९, मोहम्मद अली रोड, मुंबई-४००००३, भारत यांनी जी/साऊथ वॉर्ड मुंबईमधील लोअर परेल विभागाचा आता नवीन सीएस क्र. ४३४ धारक आणि जूना सीएस क्र. ४३५(भाग) धारक जिमनवर बांधकामीत इमारत/ विस्तारित पोडिअम क्षेत्रामधील पीओ पार्किंग लेव्हलवरील । स्टॅक (२ कार पार्किंग स्पेसेस समाविष्टीत) कार पार्किंग स्पेसेस वापराचा हक आणि गणपतराव कदम मार्गलगत, लोअर परेल, मुंबई-४०००१३ येथे स्थित ''रहेजा इम्पेरिया'' अशा ज्ञात होणाऱ्या ''रहेजा इम्पेरियल-।'' असलेल्या टॉवर १ च्या विंग बीच्या ३.७५ चौ.मीटर्स एन्क्लोस्ड बाल्कनी/डेकच्या सह फ्लॅट क्र.-३५०३, ३५वा मजला, मोजमापीत १३१.३७ चौ.मीटर्स (रेरा चटई क्षेत्र)च्या गहाणाविरोधात श्री. श्रवन चंद्र शर्मा आणि सौ. अनिता शर्मा यांना गृह कर्ज मंजूर केले आहे. तमाम जनतेला याद्वारे कळवण्यात येते की, कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर मिळकतीवर कोणताही दावा जसे की, विक्री, अदलाबदल, गहाण, भेट, वारसा, भाडेपट्टा किंवा लिव्ह ॲन्ड लायसन्स असल्यास याद्वारे तसे या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १०(दहा) दिवसांत माझ्या खालील नमूद कार्यालयात दाखल करावेत. कसूर केल्यास वरील सदर फ्लॅटवरील दावे त्यागित, परित्यागीत, सोडून दिले किंवा स्वाधील केले असे मानले जातील.

दिनांक: ३०.०३.२०२१

ASPIRE

ठिकाण : महाराष्ट्र

वकील के. एम. मिश्रा (वकील उच्च न्यायालय) ए/३७, दुकान क्र. १, युनिक पॅलेस, शांती पार्क, मिरारोड (पूर्व), ठाणे-४०१ १०७



नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. साठी विविध पदांच्या भरतीसाठी विस्तृत जाहिरात व अनुषंगिक माहिती मनपाच्या संकेत स्थळावर www.nmc.gov.in वर प्रसिध्द करण्यात येत आहे.

सदर Online अर्ज करण्याची मुदत दि. ०९.०४.२०२१ रोजी सायंकाळी

१७.०० वाजेपर्यंत राहील. अर्ज स्विकारणे अथवा नाकारणे याबाबतचे अंतिम अधिकार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नामपमलि. नाशिक यांचे राहतील

कैलास जाधव

ज.सं. /जा.क्र./५४१/ दि.३०/०३/२०२१ नदीचे प्रदुषण टाळा, आपले जीवन घडवा.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नामपमलि., नाशिक

मिनल इंडस्ट्रीज लिमिटेड

प्लॉट क्र. १६(पी), १७-२८ व २९(पी) सीप्झ,

एमआयडीसी, अंधेरी (पू.), मुंबई-४०० ०९६.

सीआयएन : एल३२२०१एमएच१९८८पीएलसी२१६९०५

टेलि क्र.: +९१(०२२)-४०७०७०७०

संकेतस्थळ : www.minalindustriesltd.com

ई-मेल : minal_vjp@rediffmail.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड

डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ रेग्युलेशन ४५

सहवाचता रेग्युलेशन २९ अन्वये कंपनीच्या संचालक मंडळाची सभा

दिनांक ३० सप्टेंबर, २०२० रोजीस संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीचे

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात घेण्यासाठी

आणि मंजुर करण्यासाठी गुरुवार, दिनांक ०८ एप्रिल, २०२१ रोजी

ही सचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच

(www.minalindustriesltd.com) आणि बीएसई लिमिटेडचे

संकेतस्थळ (www.bseindia.com) जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध

जाहीर सूचना

सामान्य जनतेला याद्वारे कळवण्यात येते

की, टॉवर १/बी धीरज एनक्लेव्ह

को-ऑप सोसायटी ज्याचा पत्ता फ्लॅट क्र.

१४०२, टॉवर १/बी, धीरज एनक्लेव्ह

टॉवर्स, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे.

बोरिवली(पूर्व), मुंबई-४०० ०६६ चे

सभासद श्री. रमेश एम. जावा आणि सौ.

भारती रमेश जावा यांचे विभिन्न क्र. ३८६

ते ३९०, मूळ शेअर प्रमाणपत्र क्र. ७८

हरवले/गहाळ झाले आहे. सोसायटीच्या

सभासदांनी प्रतीलिपी शेअर्सकरिता अर्ज

सोसायटी याद्वारे प्रतीलिपी शेअर

प्रमाणपत्र जारी करण्याकरिता इतर

दावेदार/आक्षेपदार किंवा आक्षेप घेणारे

यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास

ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४

(चौदा) दिवसात प्रतीलिपी शेअर

त्याच्या/तिच्या/ त्यांच्या दाव्या/

आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे

आणि अन्य पुराव्यांच्या प्रतींसह टॉवर

१/बी धीरज एनक्लेव्ह को-ऑप

सोसायटीच्या सचिवांकडे मागवित आहे.

वर दिलेल्या मुदतीत जर दावे/ आक्षेप

प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या

उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या

मार्गाने प्रतीलिपी शेअर प्रमाणपत्र जारी

करण्याकरिता सोसायटी मोकळी असेल.

जर, काही दावे/आक्षेप प्राप्त झाले तर.

सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार

च्या वतीने आणि करिता

टॉवर १/बी, धीरज एनक्लेव्ह

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे

अशिल म्हणजेच (१) श्री. अमेश दत्ताराम शिंदे आणि

(२) कुमारी अपर्णा दत्ताराम शिंदे हे पी.के. रोड,

मुलुंड (पश्चिम), मुंबई-४०० ०८० येथे स्थित

काजल किरण को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी

लि. (नोंदणी क्र. बीओएम/एचएसजी/५३७०

१३/०४/१९७८ रोजीस) (यानंतर सदर सोसायटी

असा उल्लेख) अशा ज्ञात बिल्डिंगीच्या ए विंगमधील

तळ मजल्यावरील फ्लॅट क्र. १ धारक निवासी परिसर

(यानंतर सदर परिसर असा उल्लेख) च्यासह शेअर

प्रमाणपत्र क्र. १ मधील स्थापित विभिन्न क्र. १ ते ५

धारक सदर सोसायटीचे प्रत्येकी रू. ५०/- चे ५ पूर्ण

भरणा शेअर्स (यानंतर सदर शेअर्स असा उल्लेख)च्या

संदर्भामध्ये हक्कदार आहेत. सदर परिसराच्या

संदर्भामधील दस्तावेजांची शृंखला म्हणजेच १)

मूळत: सदर परिसराच्या संदर्भामधील सदर

सोसायटीचे संस्थापक सदस्य श्रीम. चंद्रकला धनराज

शिंपी होते आणि २) श्रीम. चंद्रकला धनराज शिंपी

आणि श्रीम. सुमन दत्ताराम शिंदे यांच्यातील निष्पादित

३१ मे, १९८४ रोजीचा पहिला करार. सदर श्रीम.

सुमन दत्ताराम शिंदे यांचे १२ ऑक्टोबर २०२० रोजी

िनिधन झाले असून त्यांच्या पश्च्यात माझ्या अशिलांना सोडले आहे. श्री. दत्ताराम गोपाल शिंदे, सदर मयत श्रीम. सुमन दत्ताराम शिंदे यांचे पती, यांचे

२० फेब्रुवारी, २००५ रोजी त्यांच्यापूर्वी निधन झाले

सदर परिसराच्या संदर्भामधील सदर पहिल्या करारा-

पूर्वी निष्पादित कोणताही सदर मूळ पहिला करार

आणि सर्व मूळ दस्तावेज हे हरविले/गहाळ झाले

आहे आणि अथक प्रयत्नांच्या शोधानंतरही शोधुन

जर कोणत्याही व्यक्ती/ बँक/ वित्त संस्था यांना सदर

परिसराच्या संदर्भामधील सदर पहिल्या करारापूर्वी

निष्पादित कोणताही सदर मूळ पहिला करार आणि

सर्व मूळ दस्तावेजाचा ताबा असल्यास किंवा

कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींना सदर परिसराच्या संदर्भामध्ये मयत श्रीम. सुमन दत्ताराम शिंदे) मार्फत

कोणताही शेअर किंवा हितसंबंधाचा दावा किंवा

कोणताही हक्क, नामाधिकार, हितसंबंध, दावे किंवा

मागणी समाविष्टीत अमर्यादित जसे की, विक्री,

अदलाबदल, लेट, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, लिव्ह

ॲण्ड लायसन्स, मार्गहक्क, सुविधाधिकार,

कुळवहिवाट, भोगवटा, अभिहस्तांतरण, गहाण,

वारसाहक्क, अंत्यदान, उत्तराधिकारी, बक्षीस, धारणाधिकार, प्रभार, निर्वाह, सुविधाधिकार,

विश्वस्त, मुळ नामाधिकार विलेखाचा ताबा किंवा

कोणतेही भार, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड,

कोणत्याही न्यायालयाचा आदेश किंवा हुकुम,

कंत्राट, गहाण/करार, विकास हक्क किंवा अन्यकाही

दावे असल्यास मला सदर लिखित कागदोपत्री प्राव्यासह माझ्या खालील नम्द पत्त्यावर या

प्रसिद्धीच्या तारखेपासून १४(चौदा) दिवसांच्या आत

कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, असे

समजले जाईल की, तेथे सदर परिसराच्या संदर्भामध्ये

तसे दावे आणि मागणी ह्यात नाहीत आणि नंतर तशा

व्यक्तींचे दावे आणि मागणी जर असल्यास ते सर्व

इच्छा आणि हेतुनुसार त्यागित आणि परित्यागित

समजले जातील आणि सदर परिसराचे नामाधिकार

स्पष्ट, पणनयोग्य आणि सर्व भारांपासून मुक्त समजले

विकास ठक्कर

वकील उच्च न्यायालय

दुकान क्र. २, अंबे धाम

प्रिमायसेस को-ऑप.सोसा.लि.

मुंबई, दिनांक ३१ मार्च, २०२१.

को-ऑप हाऊ.सोसा.लि.

(सचिव)

त्यावर सोसायटी कार्यवाही करेल.

दिनांक : ३०/०३/२०२१

ठिकाण : मुंबई

जारी करण्याकरिता

केला आहे.

मिनल इंडस्टीज लिमिटेड करित

सौ. सोना पारिख, संचालक

डीआयएन: ०३२८३७५१

कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात घेण्यात येणार आहे

आहेत यावरही उपलब्ध असणार आहे.

स्थळ : मुंबई दिनांक : ३१.०३.२०२१

प्राधिकृत अधिकारी,

(ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि.)



ई-मेल: info@ahfcl.com सीआयएन: यु६५९२३एमएच२०१३पीएलसी२४८७४१

मोतिलाल ओस्वाल टॉवर, रहिमतुल्लाह सयानी रोड, एस. टी. डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई-४०००२५.

कब्जा सूचना (स्थावर मिळकत/तीकारता) ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारानी **ॲस्पायर होम फायनान्स कॉपोरेशन लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ अनुपालन नियम ८(१) ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या रुल ३

अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून) प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या तारखेस मागणी सूचना जारी करून संबंधित कर्जदारांना त्यांच्या नावासमोर नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड सदर सूचना/सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून **६० दिवसांच्या** आत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदारांनी कसूर केली आहे. याद्वारे कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सद्र ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या रुल ८ अन्वये त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल्या मिळकतीचा त्यांच्या प्रत्येक खात्यासमोर नमूद केलेल्या कब्जा

विशेषत: कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे इशारा देण्यात येतो की, वरील नमूद मिळकतींशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या येथे वरील नमुद करण्यात आलेल्या रकमेच्या भाराधीन राहील. कर्ज करारानुसार त्यावरील व्याज आणि रकमेकरिता. तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे

मागणी सूचनेची तारीख | कब्जा घेतल्याची

क्र.	सह-कर्जदार/हमीदार यांचे नाव	आणि रक्कम	तारीख	वर्णन
8	एलएक्सव्हीआयआर००३१६-१७००४२३५४ सविता रामदास निलाधे आणि रामदास बाळकृष्ण निलाधे	०७-१२-२०२० करिता रु. १०४१४५८/-	75-03-2079	फ्लॉट क्र. १०४, १ ला मजला, बी विंग, बायो लेन पार्क, स. क्र. ४०, हि. क्र. १०/ए, गाव–अडिवली ढोकळी, कल्याण (पू.), ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०१
7	एलएक्सकेएआर००२१६–१७००२६७९० मोहम्मद समीर कासिमअली शेख	१२-०९-२०१८ करिता क. ६५७८२०/-	२६-०३-२०२१	फ्लॉट क्र. ०१२, तळमजला, सी-विंग, इमारत क्र. २, मातोश्री नगर, सिटी स. क्र. ५३९९ ते ५५२६, ५५८६ ते ५५९७, ५६८५ ते ५७२६, प्लॉट क्र. २६, कोहोज खुंटवली, अंबरनाथ (प), गावदेवी रोड जवळ, ४२१ ५०५, ठाणे महाराष्ट्र
ş	एलएक्सपीईएन००२१५–१६०००७२५७ कमलेश शिवकुमार शर्मा आणि बिना कमलेश शर्मा	१५-१२-२०२० करिता रु. १३९९९३८/-	२७-०३-२०२१	फ्लॅट क्र. ३०१, ३ रा मजला, ई विंग, जय अपार्टमेंट, धर्मा निवास पुढे, कोन रिलायन्स पेट्रोल पंप जवळ, पिंपलास रोड, कोन गाव, ठाणे, महाराष्ट्र – ४२१२०४
				सही/-

तारीख: ३१.०३.२०२१ भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.



NOTICE

Unitholders are hereby informed about the declaration of Dividend (Income Distribution cum capital withdrawal) under the Monthly Payout / Reinvestment of Income Distribution cum capital withdrawal option * of the following schemes. The record date for the same is 05 April, 2021.

Schemes - Plan / Option Name	Gross dividend (income distribution cum capital withdrawal) amount per unit (Rs.) **	Face value per unit (Rs.)	NAV (Rs.) as on 26 Mar, '21
Tata Hybrid Equity Fund - Regular Plan*	0.28	10.00	64.0084
Tata Hybrid Equity Fund - Direct Plan*	0.28	10.00	70.7283
Tata Equity Savings Fund - Regular Plan*	0.049	10.00	14.4399
Tata Equity Savings Fund - Direct Plan*	0.049	10.00	16.5984

(Monthly Dividend (Income Distribution cum capital withdrawal) is not assured & is subject to the availability of distributable surplus).

Pursuant to payment of dividend (Income Distribution cum capital withdrawal), the NAV of the scheme would fall to the extent of the payout & statutory levy (if applicable).

Unitholders kindly note that amounts are distributed out of investors capital (i.e., Equialisation Reserve), which is part of sale price of the unit that represents realized gains.

** Payment of dividend (Income Distribution cum capital withdrawal) is subject to Tax deducted at source (TDS) at applicable rates and other statutory levies if any. Dividend (Income Distribution cum capital

withdrawal) distribution is subject to availability & adequacy of distributable surplus on the record date. All unitholders holding units under the above-mentioned option of the scheme as at close of business hours. on the record date shall be eligible for dividend (Income Distribution cum capital withdrawal)

Considering the volatile nature of markets, the Trustees reserves the right to restrict the quantum of dividend (Income Distribution cum capital withdrawal) upto the per unit distributable surplus available on the record date in case of fall in the market.

Applicable for units held in non-demat form: Dividend (Income Distribution cum capital withdrawal) will be paid to those Unitholders whose names appear in the Register of Unitholders under the Dividend Option (Payout / Reinvestment of Income Distribution cum capital withdrawal option) of the aforesaid plan as on record date. These payouts would be done to the last bank/address details updated in our records.

Applicable for units held in demat form: Dividend (Income Distribution cum capital withdrawal) will be paid to those Unitholders/Beneficial Owners maintained by the Depositories under the Dividend Option (Payout) Reinvestment of Income Distribution cum capital withdrawal option) of the aforesaid plan as on record date. These payouts would be done to the last bank/address details updated in Depository Participant(s) records.

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

जाहीर सूचना

शिवडी वडाळा रोड क्र. १०, इंदुलाल डी. भाऊ मार्ग, वडाळा (पश्चिम), मुंबई- ४०००३१ येथे स्थित शिवडी वडाळा इस्टेट स्किम क्र. ५७ च्या दादर माटुंगा विभाग आणि प्लॉट क्र. १२५ (उत्तर) आणि १२६ अनुक्रमे चा प्लॉट धारक सी.एस. क्र. ६८१ आणि ६८२ वर रचना आणि मुंबई शहराच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उपजिल्हामध्ये अनुक्रमे कस्तुरबा कुंज आणि दि गार्डन व्ह्यु (वडाळा) सीएचएस लि. नावे ज्ञातचा डी.सी.रेग्युलेशन ३३(७)

सदर मिळकत धारक मे. नॅशनल हॅपी होम्स जे वरील उल्लेखित मिळकत पुर्नविकास करण्यास प्राधिकृत आहेत. वरील उल्लेखित रचनेचे

	भाडेकरुंचे नाव	भोगवटादारांचे नाव	मजला	शॉप/खोर्ल
	कस्तुरबा कुंज सी.एस	ı. क्र. ६८१, प्लॉट क्र. १२५ (उत्तर), एफ-४	७८०(२ए)	
१	आर. बी. कोटेनकर	श्री. सुरेश कोटेनकर	तळ	8
2	श्री. जगदीश मेहता	श्री. जगदीश मेहता	तळ	2
3	श्रीमती पुष्पा नाहा	श्रीमती पुष्पा नाहा	तळ	3
8	दुष्यंत मेहता आणि प्रीति दुष्यंत मेहता	दुष्यंत मेहता आणि प्रीति दुष्यंत मेहता	तळ	X
ų	श्रीमती बीना रश्मीकांत आचार्य	श्रीमती बीना रश्मीकांत आचार्य	१ला	ų
ξ	एच. जे. कोटक	श्री हर्षवर्धन जे. कोटक	१ला	ξ
9	श्री. बालकृष्ण विठ्ठल शेट्टी	श्री. बालकृष्ण विठ्ठल शेट्टी	१ला	9
	एल. एन. हेगडे	श्री बद्रीनाथ नरसिंह हेगडे		
٥			१ला	۷
9	श्री जयदीप डी. मांजेश्वर श्री शौनक विजय शाह	श्री जयदीप डी. मांजेश्वर श्री शौनक विजयशाह	२रा	8
१०	,		२रा	१०
११	स्व. वी. एम. शर्मा	श्री महेश शर्मा श्री. संजय एम. शर्मा	?स	११
		श्री. गोपाळ एम. शर्मा		
१२	हरीलाल पी. बडियानी	हरीलाल बडियानी	?रा	82
۶۲ ۶۶	फॅन्सी नेट प्रा. लि.	फॅन्सी नेट प्रा. लि.	३रा	१२ए
88	एम.एम. मेहता	श्री. नयनेश मेहता	३रा	88
१५	आर. छोटालाल	श्रीमती भावना आर. वैश	३रा	१५
१६	एस .जे. कामथ	श्री. विजय कामथ	३रा	१६
१७	श्री. विजय के. शाह	श्री. विजय के. शाह	४था	१७
, ज़. ा. क्र.	भाडेकरुंच नाव	भोगवटादारांचे नाव	मजला	शॉप/खोल
•		E -		1
	ાદ ગાંકન વ્હા વકાळા સાર્પ	।एस ।ल., साएस क्र. ६८२, प्लाट क्र. १२६.	UH-80C0 (3)	
9	•••	ाएस लि., सीएस क्र. ६८२, प्लॉट क्र. १२६,	_	9
१	सौ. प्रभा रावत	सौ. प्रभा रावत	तळ	१
	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग	तळ	
2	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती दीपा एच. मेहता	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती. दीपा एच. मेहता	तळ तळ	?
۶ ३	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती. दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला	तळ तळ तळ	?
2	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती. दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि	तळ तळ	?
₹ ₹ ¥	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती. दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया	ਜਲ ਜਲ ਜਲ ਜਲ	\$ \$
۶ ३	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती. दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि	तळ तळ तळ	?
२ ३ ४	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती. दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया	ਜਲ ਜਲ ਜਲ ਜਲ	? 3 8
2 3 8	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती. दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या	तळ तळ तळ तळ १ला	\$ \$ \$ \$ \$
2 3 8 4	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या श्री. सहस्रनमण मूर्ती	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती. दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या श्री. सहस्रनमण मूर्ती	तळ तळ तळ तळ १ला	\$ \$ \$ \$ \$
2 3 8 4 4 5 6 6 7	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या श्री. सहस्रनमण मूर्ती श्री. अमृतलाल एम. शाह श्री. भाविन प्रल्हाद आचार्य	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती. दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या श्री. सहस्रनमण मूर्ती श्री. अमृतलाल एम. शाह श्री. भाविन प्रल्हाद आचार्य	तळ तळ तळ रला १ला १ला	२ ३ ४ ५ ६ ७ आणि ८
2 3 8 4 4 6 6 6	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या श्री. असहस्रनमण मूर्ती श्री. अमृतलाल एम. शाह श्री. भाविन प्रल्हाद आचार्य श्री महेंद्र कांतीलाल शाह	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती. दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या श्री. सहस्रनमण मूर्ती श्री. अमृतलाल एम. शाह श्री. भाविन प्रल्हाद आचार्य श्री. महेंद्र कांतीलाल शाह	तळ तळ तळ १ला १ला १ला १रा २रा	२ ३ ४ ५ ६ ७ आणि ८ ९
2 3 8 4 4 5 6 6 7	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया आणि श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या श्री. सहस्रनमण मूर्ती श्री. अमृतलाल एम. शाह श्री. भाविन प्रल्हाद आचार्य श्री महेंद्र कांतीलाल शाह श्रीमती अनिता ए. शाह आणि	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती. दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या श्री. सहस्रनमण मूर्ती श्री. अमृतलाल एम. शाह श्री. भाविन प्रल्हाद आचार्य श्री. महेंद्र कांतीलाल शाह श्रीमती अनिता ए. शाह आणि	तळ तळ तळ रला १ला १ला	२ ३ ४ ५ ६ ७ आणि ८
2 3 8 4 4 6 6 7 8 8	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या श्री. सहस्रनमण मूर्ती श्री. अमृतलाल एम. शाह श्री. भाविन प्रल्हाद आचार्य श्री महेंद्र कांतीलाल शाह श्रीमती अनिता ए. शाह आणि श्री. अमृतलाल एम. शाह	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती. दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या श्री. सहस्रनमण मूर्ती श्री. अमृतलाल एम. शाह श्री. भाविन प्रल्हाद आचार्य श्री. महेंद्र कांतीलाल शाह श्रीमती अनिता ए. शाह आणि श्री. अमृतलाल एम. शाह	तळ तळ तळ १ला १ला १ला १रा २रा	२ ३ ४ ५ ६ ७ आणि ८ ९ १० ११
2 3 8 4 4 6 6 7 8 8 8	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या श्री. सहस्रनमण मूर्ती श्री. अमृतलाल एम. शाह श्री. भाविन प्रल्हाद आचार्य श्री महेंद्र कांतीलाल शाह श्रीमती अनिता ए. शाह आणि श्री. अमृतलाल एम. शाह	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती. दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या श्री. अस्त्रसमण मूर्ती श्री. अमृतलाल एम. शाह श्री. भाविन प्रल्हाद आचार्य श्री. महेंद्र कांतीलाल शाह श्रीमती अनिता ए. शाह आणि श्री. अमृतलाल एम. शाह	तळ तळ तळ १ला १ला १ला १सा २स २स	२ ३ ४ ५ ६ ७ आणि ८ ९ ११
2 3 8 4 4 6 6 7 8 8 8 8 8	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या श्री. सहस्रनमण मूर्ती श्री. अमृतलाल एम. शाह श्री. भाविन प्रल्हाद आचार्य श्री महेंद्र कांतीलाल शाह श्रीमती अनिता ए. शाह आणि श्री. अमृतलाल एम. शाह श्री. अतुल हरिवल्लभ रावल श्रीमती उषा प्रल्हाद आचार्य	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती. दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या श्री. सहस्रनमण मूर्ती श्री. अमृतलाल एम. शाह श्री. भाविन प्रल्हाद आचार्य श्री. महेंद्र कांतीलाल शाह श्रीमती अनिता ए. शाह आणि श्री. अमृतलाल एम. शाह श्री. अतुल हरिवल्लभ रावल श्रीमती उषा प्रल्हाद आचार्य	तळ तळ तळ १ला १ला १सा २स २स २स	२ ३ ४ ५ ६ ७ आणि ८ ९ १० ११
2 3 8 4 4 6 6 7 8 8 8	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया आणि श्री. वंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या श्री. सहस्रनमण मूर्ती श्री. अमृतलाल एम. शाह श्री. भाविन प्रल्हाद आचार्य श्री महेंद्र कांतीलाल शाह श्रीमती अनिता ए. शाह आणि श्री. अमृतलाल एम. शाह श्री. अतुल हरिवछ्लभ रावल श्रीमती उषा प्रल्हाद आचार्य श्रीमती दीपिका गुप्ता	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती. दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या श्री. अहस्रनमण मूर्ती श्री. अमृतलाल एम. शाह श्री. भाविन प्रल्हाद आचार्य श्री. महेंद्र कांतीलाल शाह श्रीमती अनिता ए. शाह आणि श्री. अमृतलाल एम. शाह श्री. अतुल हरिवल्लभ रावल श्रीमती उषा प्रल्हाद आचार्य श्रीमती उषा प्रल्हाद आचार्य	तळ तळ तळ १ला १ला १ला १सा २स २स	२ ३ ४ ५ ६ ७ आणि ८ ९ ११
2 3 8 4 4 6 6 7 8 8 8 8 8	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या श्री. सहस्रनमण मूर्ती श्री. अमृतलाल एम. शाह श्री. भाविन प्रल्हाद आचार्य श्री महेंद्र कांतीलाल शाह श्रीमती अनिता ए. शाह आणि श्री. अमृतलाल एम. शाह श्री. अतुल हरिवल्लभ रावल श्रीमती उषा प्रल्हाद आचार्य श्रीमती उषा प्रल्हाद आचार्य श्रीमती दीपिका गुप्ता श्री. अशीष ए. गुप्ता	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती. दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या श्री. सहस्रनमण मूर्ती श्री. अमृतलाल एम. शाह श्री. भाविन प्रल्हाद आचार्य श्री. महेंद्र कांतीलाल शाह श्रीमती अनिता ए. शाह आणि श्री. अमृतलाल एम. शाह श्रीमती उपा प्रल्हाद आचार्य श्री. अतुल हरिवल्लभ रावल श्रीमती उषा प्रल्हाद आचार्य श्रीमती दीपिका गुप्ता श्री. अशीष ए. गुप्ता	तळ तळ तळ १ला १ला १सा २स २स २स	२ ३ ४ ५ ६ ७ आणि ८ ९ १० ११
2 3 8 4 4 6 6 7 8 8 8 8 8	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया आणि श्री. वंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या श्री. सहस्रनमण मूर्ती श्री. अमृतलाल एम. शाह श्री. भाविन प्रल्हाद आचार्य श्री महेंद्र कांतीलाल शाह श्रीमती अनिता ए. शाह आणि श्री. अमृतलाल एम. शाह श्री. अतुल हरिवछ्लभ रावल श्रीमती उषा प्रल्हाद आचार्य श्रीमती दीपिका गुप्ता	सौ. प्रभा रावत सौ. अनिता विजय बहादुर सिंग श्रीमती. दीपा एच. मेहता श्रीमती कालिंदी पी. कोठवाला श्रीमती वंदना चंद्रेश गोराडिया आणि श्री. चंद्रेश प्रभुदास गोराडिया श्री. देवांग ए पांड्या आणि श्री. अच्युत पी. पांड्या श्री. अहस्रनमण मूर्ती श्री. अमृतलाल एम. शाह श्री. भाविन प्रल्हाद आचार्य श्री. महेंद्र कांतीलाल शाह श्रीमती अनिता ए. शाह आणि श्री. अमृतलाल एम. शाह श्री. अतुल हरिवल्लभ रावल श्रीमती उषा प्रल्हाद आचार्य श्रीमती उषा प्रल्हाद आचार्य	तळ तळ तळ १ला १ला १सा २स २स २स	२ ३ ४ ५ ६ ७ आणि ८ ९ १० ११

जर कोणालाही वरील उल्लेखित सूचीच्या संदर्भात वैध्य आणि खरेखुरे आक्षेप असल्यास, सदर सर तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत खालील उल्लेखित पत्त्यावर पृष्ठ्यर्थ कागदपत्रांसह लिखित स्वरुपात आम्हाला कळविणे, कसूर केल्यास आक्षेप काही असल्यास ते त्यागित आणि/किंवा परित्यागित करण्यात येतील.

सही / - मे. नॅशनल हॅपी होम्स epaper प्लॉट क २७५८ गंगा हैरिटेंग लेक्ट्रला।, देवधर रोड, माटुंगा (सी.आर.), मुंबई- ४०० ०१९ दिनांक: ३१.०३.२०२१ ठिकाण: मुंबई



सि ठाणे, शेलार इमारत, १ला मजला, गोखले रोड, नोपाडा, ठाणे महाराष्ट्र-४०० ६०२ दू.:०२२-२५३०५१०१/१०५ ई-मेल : rmrothane@canarabank.com

शुद्धपत्र

फ्रि प्रेस जर्नल मध्ये २७.०३.२०२१ आणि नवशक्ती मध्ये २७.०३.२०२१ रोजी प्रकाशित स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचनेच्या संदर्भ पुढील तपशील हे चुकीचे नमूद झाले आहेत. कृपया खालीलप्रमाणे योग्य वाचावेत

- १. रो १ मध्ये श्री. कृपाशंकर यादव यांच्या मिळकतीकरिता चौ.फू. मध्ये क्षेत्र हे ५२५ चौ.फू. बिल्टअप क्षेत्र ऐवजी ४०३ चौ.फू. चटई क्षेत्र.
- २. रो १ मध्ये श्री. कुपाशंकर यादव यांच्या मिळकतीकरिता राखीव किंमत रु. १४,५०,८०० ऐवजी रु.
- ३. रो १ मध्ये श्री. कृपाशंकर यादवच्या मिळकतीकरिता इसारा अनामत रक्कम (इअर) रु. १,४५,०८० ऐवजी
- रो २ मध्ये मे. आयुशा सायबर झोनच्या मिळकतीकरिता तारणाचा तपशिल हा ''आधारवाडी जेल रोड, सेंट लॉरेन्स हायस्कूल आणि मंगेशी सिटीजवळ, सर्व्हें क्र. १०/१बी, १ए+२ ते ७/२, गाव कोलीवली, कल्याण पश्चिम, जिल्हा ठाणे-४२१ ३०१ वर स्थित क्राऊन सिटी नावे कॉम्प्लेक्स मध्ये सिफरे नावे इमारत डी, २रा मजला, गाव कुलगाव, शिव मंदिर समोर, गावदेवी रोड, बदलापूर (पूर्व), जिल्हा ठाणे-४२१ ५०३ चा प्लॉट क्र. ४, सर्व्हें क्र. ४, हिस्सा क्र. १३, १८, १९ येथे स्थित सचिनम चाळ येथे श्री. संजय आर. लिमये द्वारा मालकीचा कमर्शिअल परिसर.
- रो १ मध्ये श्री. कुपाशंकर यादव आणि रो २ मध्ये मे. आयुशा सायबर झोनच्या मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख २७.०४.२०२१ ऐवजी २३.०४.२०२१ आणि रो १ मध्ये श्री. कृपाशंकर यादव आणि रो २ मध्ये मे. आयुशा सायबर झोन च्या मिळकतीची इअर तारीख २३.०४.२०२१ ऐवजी २७.०४.२०२१. इतर अटी आणि शर्ती तशाच राहतील.

प्राधिकृत अधिकारी दिनांक : ३१.०३.२०२१ कॅनरा बँक ठिकाण :मुंबई

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही आमच्या अशीलांद्वरे मिळकतीच्या पूनर्विकासाच्या प्रस्तावाकरिता याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात नमूद मिळकतीचे भाडेपट्टाधारक हक्क असलेल्या (यानंतर **मिळकत** असा उल्लेख) विद्या निधी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड ज्यांचा पत्ता आहे प्लॉट क्र.२०८, रोड क्र.१४, जवाहर नगर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०० १०४ **(सोसायटी)** यांच्या नामाधिकाराची पडताळणी करीत आहेत.

सर्व व्यक्तींना मिळकतीच्या संदर्भामध्ये कोणताही दावा जसे की, विक्री, अदलाबदल विकास हक्काची मंजुरी, गहाण, परवाना, बक्षीस, धारणाधिकार, विश्वस्त, भाडेपट्टा ताबा, वारसाहक्र, सुविधाधिकार किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे सदर लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय, युनिक टॉवर, गायवाडी रोड, महेश नगर समोर, एस.व्ही. रोड, मुंबई-४००१०४ येथे या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, अन्यथा सदर जर असल्यास ते त्यागित समजले जातील.

वरील उल्लेखित परिशिष्ट:

जवाहर नगर, रोड क्र. १४, गोरेगाव (पश्चिम), मुंबई येथे स्थित आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगराच्या हद्दीतील गाव पहाडी गोरेगाव, तालुका बोरिवलीच्या प्लॉट क्र. २०८ संलग्नीत सीटीएस क्र. ५७२ धारक मोजमापित अंदाजे ५१५.४० चौरस मीटर्स जिमनीचे सर्व ते भाग त्यासह विद्या निधी अशी ज्ञात इमारत जी तळ+४ (चार) वरील मजले आणि १७ निवासी फ्लॅट्स आणि २ गॅरेजसह समाविष्टीत आहे. दिनांक ३१ मार्च, २०२१.

ध्वनी मेहता

प्रोपराईटर, मे. जीएम लिगल

भगवानदास इस्पात प्रायव्हेट लिमिटेड पिझा एक्सप्रेस वर, वीरा देसाई रोड लगत, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०००५३

संपर्क : +९१ ९१३७०५८९२८, ईमेल : irp.bipl@gmail.com आयबीसी, २०१६ अन्वये मत्तेची विक्रीकरीता ई-लिलावाची तारिख

वाढविण्यासाठी २५.०२.२०२१ रोजीच्या सूचनेचे शुद्धीपत्र वाढिवलेली लिलावाची तारीख आणि वेळ :२१.०४.२०२१ (बुधवार) दु. ०३.०० ते दु. ४.००

(५ मिनिटांच्या प्रत्येकी अनियमित विस्तारासह)

लिक्विडेशन प्रोसेस रेग्युलेशनच्या रेग्युलेशन ३३ सहवाचता आयबीसी २०१६ च्या कलम ३५ (एफ) अन्वये दिवाळखोरीतील मत्तेचा उर्वरित भाग **भगवानदास इस्पात प्रायव्हेट लिमिटेड** (दिवाळखोरीतील) यांच्या मालकीच्या मत्तेची विक्री. ई लिलाव हा **''जसे आहे तसे आहे'' आणि ''जे आहे जेथे आहे''** तत्त्वावर आयोजित केला गेला आहे. सदर विक्री ही https://ncltauction.auctiontiger.net मार्गे ई-लिलाव सेवा पुरवठादार **ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजिस** लिमिटेड - ऑक्शन टायगर माध्यमातन निम्नस्वाक्षरीकारांटारा करण्यात येणार आहे

अनु. क्र.	मत्ता	क्षेत्र	राखीव किंमत	इअर	बोली वाढविण्याची रक्कम
۲.	ॲडिशनल मुरबाड इंडस्ट्रीयल क्षेत्र एमआयडीसी, गाव-खुदवली, तालूका-मुरबाड, जिल्हा-ठाणे- ४२१४०१ येथे स्थित जमीन (प्लॉट क्र. एच २०)	१०,०३३ चौरस मीटर्स	१,४३,३२,५००	१४,३३,२५०	१,००,०००

निरिक्षणाची शेवटची तारिख इअर सादरीकरणाची शेवटची तारिख

ई-लिलावाची तारिख आणि वेळ

: १७ एप्रिल, २०२१ (शनिवार) : १९ एप्रिल,२०२१ (सोमवार) : २१ मार्च, २०२१ (बुधवार)

दु. ०३.०० ते सायं. ४.०० टीप : ऑनलाईन लिलाव विक्री अटी आणि शर्ती, ई-लिलाव बोली दस्तावेज, घोषणा आणि इतर तपशिला https://ncltauction.auctiontiger.net. यावर उपलब्ध आहेत. विक्रीच्या ई-लिलाव सूचनेच्या सर्व इतर अटी आणि शर्ती आणि बोली दस्तावेज, घोषणा आणि ऑनलाईन लिलावाच इतर तपशिल तसाच राहील.

कोणत्याही स्पष्टीकरणाकरिता कृपया निम्नस्वाक्षरीकारांना irp.bipl@gmail.com यावर संपर्क साधावा दिनांक : ३१ मार्च, २०२१

ठिकाण : मुंबई प्राजक्ता मेनेझेस भगवानदास इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे परिसमापक म्हणून

१४ फेब्रुवारी, २०२० दिनांकीत आदेशाद्वारे आयपी नोंदणीकरण क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१३४९/२०१८-१९/१२०१६ पत्ता: ४१६, क्रिस्टल पॅराडाईस को-ऑप सोसा लि. दत्ताजी साळवी मार्ग, पिझ्झा एक्सप्रेस वर, वीरा देसाई रोड लगत, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०००५३



एआरएम ॥ शाखा, मुंबई ३ रा मजला, कॅनरा बँक इमारत, आदी मर्झबान स्ट्रीट, मुंबई-४००००१. दूर.: (०२२) २२६५११२८/२९ ई-मेल: cb6289@canarabank.com

ईमेल: irp.bipl@gmail.com

विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुर्दीसह वाचत सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना

सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, कॅनरा बँकच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा **कब्जा** घेतला होता त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्या खालील स्थावर मिळकती, मे. ओम साई मकँटाईल प्रा. लि., नोंदणीकृत पत्ता येथे ४०३, सुरत सदन इमारत, सुरत स्ट्रीट, ४ था मजला, मस्झिद बंदर (पूर्व), मुंबई- ४०० ००९ द्वारा त्यांचे संचालक श्री. दलबीर सिंग भट्टी, श्री. कुलदीप सिंग भट्टी आणि श्री. राजू सिंग भट्टी यांच्याकडून कॅनरा बँक, एआरएम-॥ शाखेला **रु. २९,९२,२१,८४१.६८/-** (२८.०२.२०१९ रोजीस अधिक पुढील व्याज आणि ०१.०३.२०१९ पासूनचे प्रभार) च्या वसुलीसाठी ०४.०५.२०२१ रोजी 'जसे आहे जेथे आहे' 'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही

अनु क्र.	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत (रु. यात)	इसारा अनामत रक्कम (रु. यात
۶.	प्लॉट क्र. १, सेक्टर १८, वाशी वर कुलदीप सिंग भट्टी यांच्या मालकीचे शॉप क्र. बी-३५, बेसमेंट, महाविर मार्केट, प्लॉट क्र. १, ऑनियन पोटॅटो मार्केट जवळ, सेक्टर क्र. १८, मुंबई पनवेल हायवे, वाशी, नवी मुंबई (चटई क्षेत्र १४५ चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र १७४ चौ.फू. आणि सुपर बिल्ट अप क्षेत्र २१८ चौ.फू.) चे सर्व ते भाग आणि विभाग. (प्रत्यक्ष कञ्जा)	₹. २०,००,०००/-	₹. २,००,०००/-
7	कुलदीप सिंग भट्टी यांच्या मालकीचे शॉप क्र. बी-३३, महाविर मार्केट, प्लॉट क्र. १, ऑनियन पोटॅटो मार्केट जवळ, सेक्टर क्र. १८, मुंबई पनवेल हायवे, वाशी, नवी मुंबई (प्लॉट क्र. १, सेक्टर १८, वाशी वर चटई क्षेत्र १५३ चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र १८४ चौ.फू. आणि सुपर बिल्ट अप क्षेत्र २१८ चौ.फू.) चे सर्व ते भाग आणि विभाग. (प्रत्यक्ष कब्जा)	रु. २०,००,०००/−	रु. २,००,०००/-
3	कुलदीप सिंग भट्टी यांच्या मालकीचे रहिवसीत फ्लॅट क्र. २१, २ रा मजला, शिवसदन सीएचएस लि., प्लॉट क्र. ८, अझिझ बाग, आरसी मार्ग, आरसीएफ पोलिस स्टेशन जवळ, मारवली चर्च, चेंबूर, मुंबई (प्लॉट क्र. ८, सीटीएस क्र. १३२/६ वर फ्लॅटचे क्षेत्र ११५० चौ.फू.) चे सर्व ते भाग आणि विभाग. (सांकेतिक कब्जा)	₹. २,०७,००,०००/-	₹. २०,७०,०००/-
8	कुलदीप सिंग भट्टी यांच्या मालकीचे रहिवासीत फ्लॅट क्र. ३०१, ३ रा मजला, ओम साई अपार्टमेंट, सेक्टर १९, पोलिस स्टेशन आणि ३ टाकीच्या अगदी बाजूला, कोपरखैरने, नवी मुंबई (३४३, जीईएस गाव, कोपरखैरने वर बिल्ट अप क्षेत्र ५९५ चौ.फू.) चे सर्व ते भाग आणि विभाग. (सांकेतिक कब्जा)	रु. ४८,७९,०००/ -	रु. ४,८७,९०० <i> </i> -

इसारा अनामत रक्कम ०३.०५.२०२१ रोजी किंवा त्यापूर्वी **सायं.** ५.०० पर्यंत जमा करावी. प्राधिकृत अधिकाऱ्यांची आगाऊ वेळ ठरवून मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख पुढीलप्रमाणे:

१. अनु क्र. १ ते २ करीता: १६.०४.२०२१ ३. अनु क्र. ४ करीताः २२.०४.२०२१ २. अनु क्र. ३ करीता: १९.०४.२०२१

बँकेकडे कागदपत्र जमा करण्याची तारीख **०३.०५.२०२१ रोजी सायं. ५.०० पर्यंत**. विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये पुरविण्यात आलेल्या लिंक 'ई-ऑक्शन' चा संदर्भ घ्यावा किंवा श्री. प्रदीप पद्मन, मुख्य व्यवस्थापक , कॅनरा बँक, एआरएम-॥ ब्रांच, मुंबई (दू. क्र. (०२२) २२६५११२८/२९/ मो. क्र. ७६३९२३६६७०) किंवा श्री. के. एन. पवार, अधिकारी (मो. क्र. ९८३३३००३१२) इमेल आयडी : cb6289@canarabank.com येथे कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. किंवा सेवा पुरवठादार मे. सी १ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार, फेझ-२, गल्फ पेट्रोकेम इमारत, इमारत क्र. ३०१, गुरगाव, हरियाणा, पिन : १२२०१५, (संपर्क क्र. +९१ १२४ ४३०२०२०/ २१) २२/ २३/ २४) Support@bankeauctions.com; hereesh.gowda@c1india.com) येथे

अंबाजी धाम मंदिर जवळ, **दिनांक :** ३०.०३.२०२१ एम.जी. रोड, मुलुंड (पश्चिम), **ठिकाण :** मुंबई मुंबई-४०० ०८०.

प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक, एआरएम-II शाखा

We, Kotak Mahindra Bank Limited, (KMBL), for our Banking and other related business including setting up Bank Branch, Automated Teller Machine (ATM) desire to take on License, the property for 10 (Ten) years, more particularly described in the schedule hereunder written, from the Owner name herein below. People at large and all the concerned, private individuals, government/ semi-government institutions. bodies / authorities, if has got any right, title, interest, or share in property herein mentioned or anybody who has objection for the aforesaid transaction are herewith publicly informed to raise their objection/s in writing with copies of all the supportive documents to the undersigned within 7 (seven) days from publication of this public notice. If the objections are not received by the undersigned in writing along with copies of all supportive documents within 7 (seven) days from publication of this public notice, then it will be construed that the title to the said property are clear and that all such concerned have waived their rights and all such concerned shall be estopped from raising any objections thereafter and that we shall proceed thereafter further for the execution of the Leave and License Agreement or such agreements and all such persons shall be estopped from raising any objections to such transaction thereinafter.

Schedule of the Property

Description of the Property to be taken on License Commercial Premises being part of the Showroom admeasuring about 2150 sq.ft, carpet area (approx.) on the Ground Floor of the building known as Ven Business Centre, Baner Pashan Link Road, Pashan Pune -411021, having Survey No.135, Hissa No. 1 corresponding city survey no. 2287 to 2311 and 2251, Plot No. H1, Commercial Building. No.2, Village Pashan, Taluka Haveli, District Pune, situated within the limits of Pune Municipal Corporation

Mr. Vijay Vitthal Nimhan residing at 131/1. Padmavilas, Baner Pashan Link Road, Pashan, Pune-411021.

Legal Department Kotak Mahindra Bank Limited

Kotak Infinity, 5th Floor, Building No.21, Infiniti Park, off Western Express Highway, General A K Vaidya Marg, Malad (East), Mumbai 400 097 Ph. Nos.: +91 22 66055570 / 5548 / 5557 Fax-(022) 67259088

MIRA BHIANDAR MUNICIPAL CORPORATION **Public Works Department**

Indira Gandhi Bhavan, Chatrapati Shivaji Maharaj Marg, Bhiandar (W)-401 101, Tal. Dist. Thane, 28192828

MNP/PWD/88/2020-21

Date: 30.03.2021

Tender Notice No. 84 Corrigendum

The Tender Notice published wide Notice No. 84 of this office shall be available online at https://mahatenders.gov.in From 31/03/2021 instead of 25/03/2021.

> Executive Engineer (PWD) **Mira-Bhaindar Municipal Corporation**

जा. क्र. मनपा/जनसंपर्क/३९१/२०२०-२१ दि. ३०.०३.२०२१

जाहीर नोटीस

तमाम नागरिकांना या नोटीसीद्वारे सुचित करण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये वर्णन केलेली जमीन संबंधी माझे अशिल श्री. पुनीत धवन यांचे हक व हितसंबंध असल्या कारणवस्त माझे अशीलांनी श्रीमती लीना पिटर गोन्साल्वीस व इतर ह्यांच्या विरूद्ध दिवाणी न्यायालय, ठाणे येथे विशेष दिवाणी दावा क्र. १६३ /२०२१ हा दावा दाखल केलेला असून सदर दावा हा न्यायालयासमो प्रलंबित आहे. तरी आपणास सुचित करण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये नमूद जमीन मिळकत व त्यासंबंधी उत्पन्न होणारे F.S.I. /T.D.R./ D.R.C. संबंधी कोणीही खरीदी, विक्री व भविष्यात सदर जमीन मिळकतीवर होणाऱ्या बांधकामात कुठल्याही प्रकारे व्यवहार करू नये.

खालील परिशिष्टामध्ये नमूद जमीन मिळकत व त्यासंबंधी उत्पन्न होणारे F.S.I. /T.D.R./ D.R.C. संबंधी कोणीही खरीदी, विक्री व भविष्यात सदर जमीन मिळकतीवर होणाऱ्या बांधकामात कुठल्याही प्रकारे व्यवहार केल्यास तो गैरकायदेशीर मानला जाईल व असा कुठलाही व्यवहार माझ्या अशिलांवर बंधनकारक राहणार नाही.

याची नोंद घेण्यात यावी.

दिनांकः ३१/०३/२०२१

परिशिष्ट

गाव मौजे - घोडबंदर, तालुका व जिल्हा ठाणे येथील जुना सर्व्हे क्र. ३५, हिस्सा क्र. ४, एकूण क्षेत्रफळ ०-२१-५ ह-र-प व पोटखराबा ०.५, समतुल्य २२०० चौरस मीटर, (त्यापैकी ६/७ अविभाजित हिस्यावर कायदेशीर हक्क, शीर्षक व अधिकार हे १८८५.७१ चौरस मीटर इतके आहे).

श्रीमती पी. आर. माने

HEXAWARE हेक्झावेअर टेक्नॉलॉजिस लिमिटेड

नोंदणी कार्यालय : बिल्डिंग १५२, मिलेनियम बिझनेस पार्क सेक्टर III, ए ब्लॉक, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४०० ७१० फोनः ०२२ - ४१५९९५९५ फॅक्स : ०२२ - ४१५९९५७८

वेबसाईट : www.hexaware.com ई-मेल : Investori@hexaware.com सीआयएन:एल७२९००एमएच१९९२पीएलसी०६९६६२

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत केलेले नियम आणि निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी सर्क्युलर दिनांक १३ जानेवारी, २०२१ सहवाचता सर्क्युलर दिनांक ५ मे, २०२०, सर्क्युलर दिनांक ८ एप्रिल, २०२० आणि १४ एप्रिल, २०२० (एकत्रित ''एमसीए सर्क्युलर्स'' असा उल्लेख) अनुसार हेक्झावेअर टेक्नॉलॉजिस लिमिटेडची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') ही सभेच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी एकाच ठिकाणी कंपनीच्या सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ("ओएव्हीएम") मार्फत गुरूवार २२ एप्रिल, २०२१ रोजी स. ९.०० वा. भाप्रवे घेण्याचे नियोजित आहे.

२८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला बोलविणाऱ्या सूचनेसह ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवाल हा निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी सर्क्युलर दिनांक १३ जानेवारी, २०२१ सहवाचता सर्क्युलर दिनांक ५ मे, २०२०, सर्क्युलर दिनांक ८ एप्रिल, २०२० आणि १३ एप्रिल, २०२० अनुसार डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् किंवा कंपनीकडे ई-मेल आयडी नोंदविलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिकली पाठविण्यात आला आहे.

२८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल हा कंपनीची वेबसाईट www.hexaware.com वर आणि एनएसडीएल (दूरस्थ ई-मतदान सुविधा प्रविण्यासाठी एजन्सी) ची वेबसाईट म्हणजेच www.evoting.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध आहे.

एजीएममध्ये कामकाज करावयाच्या मुद्याशी संबंधित दस्तावेज हे Investori@hexaware.com कडे ई-मेल पाठवून सदर तारखेपासून सभेच्या तारखेपर्यंत सोमवार ते शुक्रवार स. ११.०० ते दू. १.०० दरम्यान सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने निरिक्षणासाठी उपलब्ध आहेत.

अधिनियमाचे कलम १०८ आणि त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या तरतुदींच्या अनुपालनात सभासदांना सदर सूचनेत नमुद केलेल्या सर्व ठरावांवर एनएसडीएल द्वारे पुरविलेल्या दूरस्थ ई-मतदान सेवेमार्फत इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करण्याची सुविधा पुरविलेली आहे. ई-मतदानाच्या कालावधी सोमवार १९ एप्रिल, २०२१ (स. ९.००) रोजी सुरू होईल आणि बुधवार २१ एप्रिल, २०२१ (सायं. ५.००) रोजी संपेल. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाला २१ एप्रिल, २०२१ रोजी सायं. ५.०० नंतर परवानगी

इलेक्ट्रॉनिक मतदान पद्भतीमार्फत मतदानाची सुविधा एजीएमच्या दरम्यान उपलब्ध करण्यात येईल. आणि व्हिसी मार्फत सभेला हजर राहणारे सभासद ज्यांनी दुरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान केलेले नाही त्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीमार्फत सभेच्या दरम्यान त्यांचा हक वापरणे शक्य होईल. ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा एजीएमला हजर राह् शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत. ज्या सभासदांची नावे १५ एप्रिल, २०२१ (कट ऑफ तारीख) रोजीस लाभकारी मालकांची सूची/सभासद रजिस्ट्ररमध्ये नोंदविलेली असतील ते सदर सूचनेत नमूद केलेल्या ठरावांवर ई-मतदानासाठी हक्कदार राहतील. कोणीही व्यक्ती ज्यांनी सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारखेस शेअर्स धारण केलेले आहेत ते www.evoting.nsdl.com

येथे विनती पाठवून लागीन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदविलेले नाहीत ते फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढील आणि मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसांक्षांकीत प्रत), आधार (आधार कार्डची स्वसांक्षांकीत प्रत) किंवा कोणतेही दस्तावेज (जसे की ड्रायिव्हिंग लायसन्स, बँक स्टेटमेंट, इलेक्शन कार्ड, पासपोर्ट) देवून नोंदणीकृत सभासदाने रितसर सही केलेले विनंतीपत्र Investori@hexaware.com येथे पाठवून त्यांचे ई-मेल पत्ते अपडेट करू शकतात. डिमॅट माध्यमाने शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांचे ई-मेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्यांना डिपॉझिटरी पार्टिसिपंटसुकडे (डीपी) त्यांचे ई-मेल पत्ते अपडेट करण्याची विनंती करण्यात येत आहे.

प्रत्यक्ष माध्यम आणि डिमॅट माध्यमाने शेअर्स धारण केलेले सभासदांद्रारे आणि ज्या भागधारकांनी कंपनी/डिपॉझिटरीकडे ई-मेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्यांनी एजीएम दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीमार्फत मतदान आणि द्रस्थ ई-मतदानाच्या प्रक्रियेकरिता कृपया २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या संदर्भ घ्यावा.

कोणत्याही चौकशीकरिता तुम्ही भागधारकांसाठी असलेल्या फ्रिक्वेटली आस्वड क्वेश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घेवू शकता आणि भागधारकांसाठी ई-मतदान युजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा टोल फ्री क्र. १८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३० वर फोन करावा किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवावी किंवा श्री. अमित विशाल, सिनियर मॅनेजर किंवा श्रीम. सरिता मोटे, डेप्युटी मॅनेजर, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि., ट्रेड वर्ल्ड, ''ए'' विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०० ०१३ यांना पदसिद्ध ई-मेल आयडी evoting@nsdl.co.in येथे किंवा टेलिफोन क्र. +९१-२२-२४९९४३६० किंवा + ९१-२२-२४९९४५४५ येथे संपर्क करावा जे इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाशी संबंधित तक्रारी ऐंकतील

हेक्झावेअर टेक्नॉलॉजिस लिमिटेड करिता

गुंजन मेठी कंपनी सचिव

ठिकाणःनवी मुंबई

दिनांक : ३१/०३/२०२१